

राजूर प्रकल्पातील गृह पर्यटन व निसर्ग पर्यटन  
वाढीव कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

आदिवासी विकास विभाग

**शासन निर्णय क्रमांक: पर्यटन-२०१३/प्र.क.२४/का.१७,**

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १० सप्टेंबर , २०१४

**वाचा**

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. पर्यटन-२०१३/प्र.क्र.२४/का.१७/२०१३, दिनांक १४ मे, २०१३.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. पर्यटन-२०१३/प्र.क्र.२४/का.१७/२०१३, दिनांक १९ नोव्हेंबर, २०१३
- ३) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर यांचे पत्र क्र. प्रशा/इमारती/९९५२/२०१४, दि. २०.८.२०१४

**प्रस्तावना**

राजूर प्रकल्पातील गृह पर्यटन व निसर्ग पर्यटन कामास शासन निर्णय, दि.१४ मे, २०१४ अन्वये मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये एकूण रु. १००१.८४ लक्ष इतक्या रक्कमेच्या विकास कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रंधा फॉल व घोरपड माता मंदीर परिसरातील पर्यटन विकास कामाकरिता रु.२८६.८३ लक्ष इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास मान्यता दिलेली आहे. तथापि यासंदर्भात रेलींगची, घाटाची लांबी व उंची वाढविणे, ऑप्रोच रस्त्याची लांबी वाढविणे तसेच फुटपाथ ऐवजी एलेव्हेटेड वॉक वे व संरक्षण भिंत बांधणे इ. मध्ये अंशतः बदल करून वाढीव काम करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर त्यांच्या दि. २०/८/२०१४ च्या पत्रान्वये केली आहे. त्यानुसार प्रस्तावित वाढीव कामे करण्यास तसेच सद्यःस्थितीत तातोबा पुलाचे काम करणे शक्य नाही, म्हणून इतर कामांमध्ये होणारा वाढीव खर्च तातोबा पुलाचे कामासाठी मंजूर असलेल्या रक्कमेत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय**

राजूर प्रकल्पातील गृह पर्यटन व निसर्ग पर्यटन विकास कामास संदर्भाधिन क्र. १ वरील शासन निर्णयान्वये दिलेल्या प्रशासकीय मान्यतेमध्ये रंधा फॉल व घोरपड माता मंदीर परिसराचा पर्यटन विकास कामांकरिता रु.२८६.८३ लक्ष इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकामध्ये कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर यांनी त्यांच्या संदर्भाधिन पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार खालील तक्त्यातील स्तंभ क्र. ५ मधील वाढीव कामाची एकूण रक्कम

रु. ८६,३१,०००/- ( अंदाजे रु. शहाऐंशी लाख एकतीस हजार फक्त ) यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र (१).	कामाच्या बाबी (२)	प्र.मा.नुसार व किंमत (३)	तां.मा.नुसार किंमत रु. लक्ष (४)	वाढीव काम रु. लक्ष (५)	एकूण रक्कम रु. लक्ष (६)
१	पॅगोडा	रु.५.९५	रु.५.१७	रु.३.८३	रु.९.००
२	अॅप्रोच रोड	रु.६४.५१	रु.२९.०७	रु.३३.८२	रु.६२.८९
३	रेलिंग	रु.१९.२९	रु.२२.२७	-	रु.२२.२७
४	घाट	रु.०.५३	रु.६.८३	रु.८.४४	रु.१५.२६
५	स्नानगृह शौचालय	रु.३६.६८	रु.१३.६२	-	रु.१३.६२
६	फूटपाथ	रु.१९.१९	रु.४३.४६	रु.३६.५४	रु.८०.००
७	तातोबा पूल	रु.१३६.१३	रु. निरंक	-	-
८	प्रवेशव्दार	रु.३.५०	रु. ९.४८	-	रु.९.४८
९	गार्डनिंग	रु.१.००	रु.३.३२	रु.३.६८	रु.७.००
एकूण रु.		रु.२८६.७८	रु.१३३.७८	रु.८६.३१	रु.२७९.८२

२. सदरची मान्यता शासन निर्णय दि. १४ मे, २०१३ मध्ये नमूद केलेल्या अटीच्या अधिन राहून व शासन निर्णय दि. १९.११.२०१३ अन्वये निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार काम करण्याच्या अधिन राहून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

३. यासाठी होणारा खर्च मागणी क्र टी-५, २४०६, वनीकरण व वन्यजीवन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१, वनीकरण, ७९६, जनजाति क्षेत्र उपयोजना (०१) जनजाति क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०५) पर्यटनासाठी वनांचा विकास करणे (२४०६ ६९४२) जिल्हास्तर योजना ०२, मजुरी २१, पुरवठा व सामग्री या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४.. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [WWW.Maharashtra.gov.in](http://WWW.Maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०१४०९१०१६१३४६५३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सु. ना. शिंदे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा. राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) प्रधान सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) प्रधान सचिव, महसूल व वन विभाग (वने), विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ६) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- ७) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- ८) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक
- ९) मुख्य वास्तुविशारद, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई/औरंगाबाद
- १०) महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
- ११) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
- १२) जिल्हाधिकारी, अहमदनगर
- १३) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर
- १४) वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक यांचे कार्यालय, नाशिक
- १५) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर, जिल्हा अहमदनगर
- १६) जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर
- १७) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, जिल्हा अहमदनगर
- १८) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राजूर
- १९) सर्व सह सचिव/ उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- २०) सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- २१) आदिवासी विकास विभाग (कार्यासन-६), मंत्रालय, मुंबई
- २२) निवड नस्ती (का.१७)